



TM

मिरा भाईंदर महानगरपालिका

स्व.इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईंदर पश्चिम, ता.जि.ठाणे, ४०११०१
संगणक विभाग

जा.क्र.मनपा/संगणक/८०/२०१८-१९

दि.०६/१६/२०१८

प्रति,

श्री. विपुल काकुभाई कामदार
००२, सी/१३, सेक्टर ३,
शांतीनगर, मिरारोड


विषय :- माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अंतर्गत मागितलेल्या माहितीबाबत
संदर्भ :- आपले दि.३१/०५/२०१८ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त संदर्भित विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ अंतर्गत दि.३१/०५/२०१८ रोजीच्या प्राप्त अर्जानुसार मागितलेली माहिती ही सार्वजनिक बांधकात विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागास दि. ६/६/२०१८ रोजी आपला अर्ज वर्ग करण्यात आला आहे. त्याची प्रत आपणांस माहिती करिता देण्यात आली आहे.

तरी सुध्दा आपणांस संगणक विभागात उपलब्ध असलेली माहिती आपणांस निरीक्षणासाठी दि. ११/०६/२०१८ पासून उपलब्ध आहे. देयकाची पाने ३५० आहेत. प्रति पान ०२ रुपये प्रमाणे ७०० रु. महापालिकेस भरणा करून आपण मागितलेली माहिती आपणांस देण्यात येईल.

सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास तीस दिवसांचे आत प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपायुक्त (मु.) यांचेकडे अपील दाखल करता येईल.


(राजकुमार एम.घरत)
सिस्टीम मॅनेजर
मिरा भाईंदर महानगरपालिका



मिरा भाईंदर महानगरपालिका

स्व.इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईंदर पश्चिम, ता.जि.ठाणे, ४०११०१
संगणक विभाग

जा.क्र.मनपा/संगणक/२०१७-१८

दि. ०६/०६/२०१८

प्रति,
मा.कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग
मिरा-भाईंदर महानगरपालिका

विषय :- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत श्री. विपुल काकूभाई
कामदार यांचे पत्र.

संदर्भ :- दि. ३१/०५/२०१८ रोजीचे सामान्य प्रशासन विभागाचे दि.५/६/२०१८
रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त संदर्भित विषयांन्वये माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत श्री. विपुल
काकूभाई कामदार यांनी अर्ज करून माहिती मागीवली आहे. सदर माहिती ही आपल्या विभागाशी
संबंधित असल्याने सदर माहिती परस्पर संबंधीताना देण्यात यावी. सोबत अर्ज जोडला आहे.

पोच
२५/५/१८
लिपीक
सार्वजनिक बांधकाम विभाग
मिरा-भाईंदर महानगर पालिका

आपला विश्वासु
राजकुमार एम.घरत
(राजकुमार एम.घरत)
सिस्टीम मॅनेजर
मिरा भाईंदर महानगरपालिका

प्रत :- श्री.विपुल काकूभाई कामदार

322
Y161209C

47 4
423
39/9/19
for 10/10/19

APPLICATION FOR OBTAINING INFORMATION UNDER RTI ACT, 2005

Ref. No.: RTI/MBMC/ISP/PER/FIB

Date: 31/05/2018

To,

The Public Information Officer
System Manager
Commissioner Mira Bhayendar Municipal

Corporation (MBMC), Chattrapati Shivaji

Maharaj Marg, Bhayendar (west), District-THANE



1. Full name of the applicant : VIPUL KAKUBHAI KAMDAR

2. Permanent Address 002, C/13 SECTOR-3, SHANTINAGAR, MIRAROAD
EAST DIST THANE

3. Particulars of information required

i) Subject matter of the information; To obtain certified copies of permission given by MBMC to Internet Service Provider companies for laying of Fiber in MBMC jurisdiction. Also provide a list of such ISP companies who have obtained such permission from MBMC, along with the terms and conditions on which such permission is given by MBMC.

ii) The period in which the information relates: 1/1 /2010 up to till date.

iii) Description of the information required;

CERTIFIED COPY OF ; Permission/s given by MBMC to Internet Service Provider companies for laying of Fibre in ducts/core/over-head/under-ground or by any other means in MBMC jurisdiction. Also provide a list of such ISP companies who have obtained such permission from MBMC and terms and conditions on which such permissions are issued.

iv) whether information is required by post will be collected in person on receipt intimation from your office or In person (the actual postal charge shall be included in additional fees)

v) In case by ordinary post SPEED POST
Ordinary, Registered or speed)

vi) Address to which information is to be sent Same on permanent Address
and form in which it is desired In Document Form

viii) Are you ready to pay the prescribed fee

YES


ix) Whether the applicant is below poverty line

NO

(if yes, attach the photocopy of the proof there of)

PLACE: THANE

DATE: ³¹~~30~~/05/2018



Signature of the applicant

Contact no: 7045530579; 7506415559

Sanrat - sanratent@gmail.com

EMI149158061N INR:497/11491580
SP BHAYANDER WEST S.O <401101>
Counter No:6,08/06/2018,11:36
To:VIPUL K RAMDAR,MIRA RD
PIN:401107, Mira Road S.O
From:MIRA BHAYANDER,SHY W
Wt:10gms
Amt:17.70(Cash)Tax:2.70
<Track on www.indiapost.gov.in>
< Dial 1800 266 6666 >

भारतीय डाक



India Post